## TILAK MAHARASHTRA VIDYAPEETH, PUNE

## **BACHELOR OF COMMERCE (B.COM.)**

## EXAMINATION: - MAY 2022 SEMESTER - I

**Subject: Environment (Paper I) (BCOM – 101)** 

| Date: 27/5/2022 |   | Total marks: 60   |                          | Fime: 2.00 pm to 4.30 pm |  |  |
|-----------------|---|---|--------------------------|--------------------------|--|--|
|                 | Instructions:   | <ol> <li>Attempt all Questions</li> <li>Figures to the right indic</li> </ol> | cate full marks          |                          |  |  |
| Q. 1.           | Answer the multiple Choice questions. (any 10)                                  |   |                          |                          |  |  |
| 1               | At present almost billion people worldwide have no access to electricity at all |   |                          |                          |  |  |
|                 | a) 2  |   | b) 1                     |                          |  |  |
|                 | c) 0  |   | d) 4                     |                          |  |  |
| 2               | and melting snow is called  |   |                          |                          |  |  |
|                 | a) Flood  |   | b) Draught               |                          |  |  |
|                 | c) Tsunami  |   | d) None of These         |                          |  |  |
| 3               |   | or permanent cutting of fore  |                          |                          |  |  |
|                 | a) forestation  |   | b) non-renewable reso    | urces                    |  |  |
|                 | c) deforestation  |   | d) all the Above         |                          |  |  |
| 4               | 4 Deforestation gives rise to several problems such as                          |   |                          |                          |  |  |
|                 | a) Soil erosion   |   | b) Increase in the frequ |                          |  |  |
|                 |   |   | dimension of floods      | s and droughts           |  |  |
|                 |   | reservoirs and riverbeds  |                          |                          |  |  |
| 5               |   | of minerals from the earth is   |                          |                          |  |  |
|                 | a) manufacturi  | ng  | b) mining                |                          |  |  |
|                 | c) forest   |   | d) None of These         |                          |  |  |
| 6.              | The term  | means surroundin  | gs and is generally used | as an abstract           |  |  |
|                 | concept.  |   |                          |                          |  |  |
|                 | a) flood  |   | b) nature                |                          |  |  |
|                 | c) environment  | •   | d) None of these         |                          |  |  |
| 7.              | The co  | nstitute 97 percent of the total  | al available water       |                          |  |  |
|                 | a) Land   |   | b) air                   |                          |  |  |
|                 | c) Ocean  |   | d) soil                  |                          |  |  |
| 8.              | Over-population   | on: It amplifies all other envir  | ronmental problems       |                          |  |  |
|                 | a) True   |   | b) false                 |                          |  |  |
|                 | c) Can't Say  |   | d) None of these         |                          |  |  |
| 9.              | At present almo   | ost billion people wor  | ldwide have no access t  | o electricity at all.    |  |  |
|                 | a) 2  |   | b) 1                     |                          |  |  |
|                 | c) 0  |   | d) 4                     |                          |  |  |
| 10.             | Study of enviro   | onment means  |                          |                          |  |  |
|                 | a) science  |   | b) nature                |                          |  |  |
|                 | c) chemistry  |   | d) environmental scien   | ce                       |  |  |
| 11.             | Types of Environmental Pollution are  |   |                          |                          |  |  |
|                 | a) Air Pollution  | 1   | b) Water Pollution       |                          |  |  |
|                 | c) Soil Pollutio  | n   | d) All the above         |                          |  |  |
| 12              | The tropical for  | rests are regarded as the   | in biodiversity          |                          |  |  |
|                 | a) Poorest  | -   | b) Richest               |                          |  |  |
|                 | c) None of The  | ese   | d) All the Above         |                          |  |  |
| 13              | *   | non-living components in th   | -                        |                          |  |  |
|                 | a) Basic compo  | 2 1   | b) Abiotic Component     | s                        |  |  |
|                 | c) Biotic comp  |   | d) None of These         |                          |  |  |
|                 | •   |   |                          |                          |  |  |

| <b>Q. 2.</b> 1   | Write Short Note (any three) Water Pollution                          |   |  |  |  |  |
|--|---|---|--|--|--|--|
| 2  |   |   |  |  |  |  |
| 3 4  | Air Pollution Climate and Health                                      |   |  |  |  |  |
| 5  | Importance of Environment   |   |  |  |  |  |
| <ul> <li>Q. 3. Answer the following question in 150 words. (any 2)</li> <li>1 Describe the problems of Water Management.</li> <li>2 Explain in detail what is Global Warming</li> <li>3 Describe the different causes of noise pollution and explain various measures to be taken to avoid noise pollution</li> <li>4 Describe Human Population and Environment</li> </ul> |   |   |  |  |  |  |
| <ul> <li>Q. 4. Answer the following question in 300 words. (any one)</li> <li>1 Describe Human Population and Environment</li> <li>2 What is Pollution? Types of pollution.</li> <li>3 How factories and large industrial units increase pollution – Give three examples.</li> </ul>   |   |   |  |  |  |  |
|  |   |   |  |  |  |  |
|  |   | <u>राठी रूपांतर</u>                       |  |  |  |  |
|  | सूचना : १) सर्व प्रश्न अनिवार्य                                       |   |  |  |  |  |
|  | २) उजवीकडील अंक पूर्ण गुण   | दशावतात.                                  |  |  |  |  |
| प्र. १   | प्र. १ खालील प्रश्नांचे योग्य पर्याय निवडा. (कोणतेही १०)              |   |  |  |  |  |
| १.   | . सध्या जगभारात जवळपास अब्ज लोकांना वीज उपलब्ध नाही.                  |   |  |  |  |  |
|  | अ) २  | ब) १                                      |  |  |  |  |
|  | क) ०  | ड) ४                                      |  |  |  |  |
| ٦.   | जिमनीच्या वर एक असामान्य जलसंपदा , मुसळधार पाऊस आणि हळुवार बर्फ याला  |   |  |  |  |  |
|  | म्हणतात.  |   |  |  |  |  |
|  | अ) पूर  | ब) दुष्काळ                                |  |  |  |  |
|  | क) सुनामी   | ड) यापैकी एकही नाही                       |  |  |  |  |
| ₹.   | जंगलाचे तात्पुरते किंवा कायमपणे नासधुर                                |   |  |  |  |  |
|  | अ) वनीकर्ण  | ब) नूतनीकरण न करण्यायोग्य स्त्रोत         |  |  |  |  |
|  | क) जंगलतोड  | ड) वरील सर्व                              |  |  |  |  |
| 8.   |   | जंगलतोडीमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात जसे |  |  |  |  |
|  | अ) जिमनीची धूप  | ब) पूर आणि दुष्काळाची वारंवारता आणि       |  |  |  |  |
|  |   | प्रमाण वाढणे                              |  |  |  |  |
|  | क) जलाशयांचे व नदीपात्रांचे गाळ                                       | ड) वरील सर्व                              |  |  |  |  |
| ५.   | पृथ्वीमधून खनिज काढण्याला म्हणतात.                                    |   |  |  |  |  |
|  | अ) उत्पादन  | ब) खाणकाम                                 |  |  |  |  |
|  | क) वन   | ड) यापैकी एकही नाही                       |  |  |  |  |
| ξ.   | म्हणजे आसपासचा परिसर आणि ही संकल्पना सामान्यतः अमूर्त संकल्पना म्हणून |   |  |  |  |  |
|  | वापरली जाते.  | -,,,,,,,,,,                               |  |  |  |  |
|  | अ) पूर  | ब) निसर्ग                                 |  |  |  |  |
|  | क) पर्यावरण   | ड) यापैकी एकही नाही                       |  |  |  |  |

|          | <b>७</b> . | एकूण उपलब्ध पाण्यापैकी तील पाणी ह   | है ९७% आहे.           |       |  |  |
|----------|------------|---|-----------------------|-------|--|--|
|          |            | अ) जमीनी  | ब) हवे                |       |  |  |
|          |            | क) महासागरा   | ड) माती               |       |  |  |
|          | ८.         | अति लोकसंख्या हे इतर सर्व पर्यावरणविषयक समस्या वाढवते.  |                       |       |  |  |
|          |            | अ) बरोबर  | ब) चूक                |       |  |  |
|          |            | क) सांगता येत नाही  | ड) यापैकी काहीही नाही |       |  |  |
|          | ۶.         | सध्या जगभरात जवळपास अब्ज लोकांना वीज उपलब्ध नाही.   |                       |       |  |  |
|          |            | अ) २  | ৰ) १                  |       |  |  |
|          |            | क) ০  | ड) ५                  |       |  |  |
|          | १०.        | वातावरणाचा अभ्यास म्हणजे  |                       |       |  |  |
|          |            | अ) विज्ञान  | ब) निसर्ग             |       |  |  |
|          |            | क) रसायनशास्त्र   | ड) पर्यावरण विज्ञान   |       |  |  |
|          | ११.        | पर्यावरण प्रदुषणाचे प्रकार  |                       |       |  |  |
|          |            | अ) वायू प्रदुषण   | ब) जल प्रदुषण         |       |  |  |
|          |            | क) भूमि प्रदुषण   | ड) वरील सर्व          |       |  |  |
|          | १२.        | उष्णकंटिबंधीय जंगलांना जैवविविधते मध्ये   |                       |       |  |  |
|          |            | अ) सर्वांत गरीब   | ब) श्रीमंत            |       |  |  |
|          |            | क) यापैकी एकही नाही   | ड) वरील सर्व          |       |  |  |
|          | १३.        | म्हणजे वातावरणात जिवंत नसलेले घटक   |                       |       |  |  |
|          |            | अ) मूलभूत घटक   | ब) अजैकि घटक          |       |  |  |
|          |            | क) जैविक घटक  | ड) यापैकी एकही नाही   |       |  |  |
|          |            |   |                       |       |  |  |
| प्र. २   |            | टीपा लिहा. (कोणतेही ३)  |                       | (१५)  |  |  |
|          | १.         | जल प्रदुषण  |                       |       |  |  |
|          |            | भूमी प्रदुषण  |                       |       |  |  |
|          |            | वायू प्रदुषण  |                       |       |  |  |
|          |            | हवामान आणि आरोग्य   |                       |       |  |  |
|          | ५.         | पर्यावरणाचे महत्व   |                       |       |  |  |
|          |            |   |                       |       |  |  |
| प्र. ३   |            | खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नाचे उत्तर १५०   | शब्दांत लिहा.         | (२०)  |  |  |
|          | १.         | जल व्यवस्थापनातील समस्यांचे वर्णन करा.  |                       |       |  |  |
|          | ٦.         | जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वॉर्निंग) म्हणजे काय ते स्पष्ट करा.   |                       |       |  |  |
|          | ₹.         | ध्वनी प्रदूषणाच्या विविध कारणांचे वर्णन करा आणि ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी विविध                                    |                       |       |  |  |
|          |            | उपाययोजना सांगा.  | •                     |       |  |  |
|          | ٧.         | लोकसंख्या आणि पर्यावरण यांच्या संबंधाचे वर्णन   | करा.                  |       |  |  |
| <b>.</b> |            |   | wais fra              | /o+ \ |  |  |
| प्र. ४   | o          | खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तरे ३०० शब्दांत लिहा. (१५)<br>लोकसंख्या आणि पर्यावरण यांचे वर्णन स्पष्ट करा. |                       |       |  |  |
|          | ۶.<br>د    |   |                       |       |  |  |
|          | ۶.         | प्रदुषण महणजे काय? पर्यावरणातील प्रदुषणाचे प्रकार स्पष्ट करा.   |                       |       |  |  |
|          | ₹.         | कारखाने आणि मोठे औद्योगिक कारखाने प्रदूषण   | कस वाढवतात (          |       |  |  |
|          |            |   |                       |       |  |  |
|          |            |   |                       |       |  |  |